

शैवत्य (von उद्धत) n. *Aufgeblasenheit und die damit verbundene Geringschätzung Anderer* KATHA. 22, 140. ŚIB. D. 196.

शैवहारिक (von उद्धार) adj. *zum ausgeschiedenen, ausgewählten Theil gehörig* M. 9, 150.

शैवद्वित्य (von उद्वित्त) n. *freudige Aufregung: शैवद्वित्यप्राप्त* SADDH. P. 4, 3, a. 31, b. शैवद्वित्यचित्त BURN. Lot. de l. b. l. 308. °कारिन् VJUTP. 79. Ind. St. 3, 148.

शैवद्वारि (von उद्धार) patron. des Khandika ÇAT. Ba. 11, 8, 4, 1.
शैवद्विज (von उद्विज्ज) 1) m. N. pr. eines Mannes oder adj. = शैवद्विद 2. HANV. 11122. — 2) n. *Steppensalz* RIGAN. im ÇKDa. Vgl. शैवद्विद und उद्विद.

शैवद्विद (von उद्विद) adj. 1) *hervorsprudelnd, fontanus; n. (mit Ergänzung von वारि) Quellwasser* SUÇA. 4, 170, 12. 173, 16. RIGAN. im ÇKDa. लवणम् *Steppensalz* SUÇA. 1, 227, 5. n. mit Ergänzung von लवणम् RIGAN. im ÇKDa. Vgl. शैवद्विज्ज und उद्विद. — 2) *zum Ziel durchdringend, siegreich* VS. 34, 50. MBH. 3, 13300.

शैवद्विद्य (vom vorherg.) n. *Sieghaftigkeit* VS. 18, 9.
शैवद्वार्व adj. (f. ई) von उद्याव gaṇa सगयनादि zu P. 4, 3, 73.
शैवद्वारिक (von उद्धार) adj. *mit der Hochzeit in Verbindung stehend, bei dieser Gelegenheit geschenkt* M. 9, 206. JĀG. 2, 118.
शैवद्वेप von उद्वेप (चतुर्थर्थेषु) gaṇa संकलादि zu P. 4, 2, 75.
शैवद्वय (von उद्वय) adj. *im Ester enthalten: पयस्* BĀG. P. 4, 17, 23.
शैवद्वेय m. pl. N. pr. eines Geschlechts PRAVAṆDH. in Verz. d. B. H. 56. N. einer Schule Ind. St. 1, 80, N. 2. 3, 265. 271.

शैवद्वय (von उद्वय) n. *Höhe* KATHA. 26, 283.
शैवद्वेत्र n. *das Amt des Unnetar gaṇa उद्धारादि* zu P. 5, 1, 129. — Vgl. उद्वेत्र.

शैवद्वेपिक (von उप + कार्पा) adj. *in der Nähe der Ohren befindlich* P. 4, 3, 40.

शैवद्वेपिकलाप्य (von उप + कलाप) adj. *in der Nähe des Gürtels (s. कलाप) befindlich* gaṇa परिमुखादि zu P. 4, 3, 58, Vartt. 1.

शैवद्वेपिकार्य patron. von उपक gaṇa नडादि zu P. 4, 1, 99. pl. शैवद्वेपिकार्यनाम् oder उपकार्यम् 2, 4, 69.

शैवद्वेपिकार्य n. = उपकार्य R. 1, 70, 12 (GORA. 4, 72, 10: उपकार्य). WILS.: शैवद्वेपिकार्य.

शैवद्वेपिकार्य adj. *einem Upakurvāṇa zukommend: शैवद्वेपिकार्यनव्रत-नियमगुर्वनलश्रुषणाशैवद्वेपिकार्यकर्माणि* BĀG. P. 5, 9, 6.

शैवद्वेपिकार्य 1) adj. *dem Upagu gehörig* P. 4, 3, 120, Sch. 1, 15, Sch. — 2) patron. von Upagu P. 4, 2, 39, Sch. शैवद्वेपिकार्यः PRAVAṆDH. in Verz. d. B. H. 57, 12 v. u. f. शैवद्वेपिकार्य P. 4, 1, 78, Sch. Vgl. शैवद्वेपिकार्य.

शैवद्वेपिकार्य P. 4, 2, 8, Vartt. 5, Sch. 1) adj. *den Aupagava gehörig* P. 4, 3, 126, Sch. *von den Aupagava herkommend* 80, Sch. *den Aupagava verehrend* 99, Sch. — 2) n. *eine Versammlung von Aupagava* P. 4, 2, 39, Sch. AK. 3, 3, 40. H. 1416.

शैवद्वेपिकार्य patron. von Aupagava P. 4, 1, 157, Sch. 147, Sch. ein Bein. Uddhava's BĀG. P. 3, 4, 27.

शैवद्वेपिकार्य (von उपग्रस्त, s. ग्रस् mit उप) m. *Sonne oder Mond in der Finsternis* ÇANDAR. im ÇKDa.

शैवद्वेपिकार्य (von उपग्रह) m. *dass. WILS.*

शैवद्वेपिकार्य = शैवद्वेपिकार्य Ind. St. 1, 70, N. 434, N.

शैवद्वेपिकार्य patron. von उपचाकु gaṇa बाह्वादि zu P. 4, 1, 96.

शैवद्वेपिकार्य (von उपचार) adj. (स्वार्थे) f. ई gaṇa विनयादि zu P. 5, 4, 34. VJUTP. 164.

शैवद्वेपिकार्य (von उप + कन्दस्) n. N. eines Metrums (2 Mal 16 + 18 Moren; Ausgang --- und ---) COLEBR. Misc. Ess. II, 135 (II, 1, 3). 78. 80. 83. 164. 165.

शैवद्वेपिकार्य patron. N. eines Lehrers ÇAT. Ba. 14, 5, 5, 21. 7, 2, 26.

शैवद्वेपिकार्य (von उप + जानु) adj. *in der Nähe des Knies befindlich* P. 4, 3, 40.

शैवद्वेपिकार्य patron. eines Rāma ÇAT. Ba. 4, 6, 2, 7.

शैवद्वेपिकार्य (von उपदेश) adj. f. ई *vom Unterrichts lebend* gaṇa वेतनादि zu P. 4, 4, 12.

शैवद्वेपिकार्य (von उपद्रव) adj. *die Symptome betreffend, davon handelnd* SUÇA. 1, 10, 17. 2, 302, 3.

शैवद्वेपिकार्य (von उपद्रष्टृ) n. *Augenzeugenschaft, Aufsicht* VS. 30, 13.

शैवद्वेपिकार्य (von उपधर्म) n. *falsche Lehre, Ketzerei* BĀG. P. 2, 7, 37.

शैवद्वेपिकार्य (von उप + धेनु) m. N. pr. eines Arztes SUÇA. 1, 1, 7. 14, 13.

शैवद्वेपिकार्य adj. *zu dem उपधि genannten Theile des Rades dienend* P. 5, 1, 13. nach dem Vartt. dagegen n. = उपधि 1.

शैवद्वेपिकार्य adj. *das Upanājana betreffend, dafür bestimmt: विधि* M. 2, 68. काल JĀG. 1, 37.

शैवद्वेपिकार्य (von उप + नासा) adj. *in der Nähe der Nase befindlich* SUÇA. 1, 357, 4.

शैवद्वेपिकार्य (von उपनिधि) adj. *ein Depositum bildend: वासनस्थमना-ख्याय कृस्ते ऽन्यस्य यदप्यति । इत्थं तैदपनिधिकं प्रतिदयं तथैव तत् ॥* JĀG. 2, 65.

शैवद्वेपिकार्य adj. f. ई *von einer Upanishad lebend* gaṇa वेतनादि zu P. 4, 4, 12.

शैवद्वेपिकार्य 1) adj. f. ई *in einer Upanishad enthalten, — gelehrt* gaṇa सगयनादि zu P. 4, 3, 73. पुरुष ÇAT. Ba. 14, 6, 28 (fälschlich parox.). ध-नुर्गुह्यैवैवनिधिर्दं मरुत्तं शर् च्युपासानिशितं संधीयत MONP. U. 2, 2, 8. श्रुती: M. 6, 29. — 2) m. *ein Anhänger der Upanishad* Verz. d. B. H. No. 626.

शैवद्वेपिकार्य (von उप + नीवि) adj. *in der Nähe der नीवि (s. d.) befindlich* P. 4, 3, 40.

शैवद्वेपिकार्य (von उपपत्त) adj. *in der Achselhöhle befindlich: रोमाणि* ÇAT. Ba. 11, 4, 4, 6. 14.

शैवद्वेपिकार्य (von उपपत्ति) adj. *was sich vorfindet, was gerade da ist oder angemessen, entsprechend: किमत्रज्ञातमिष्टं — शैवद्वेपिकार्यप्रयच्छ्व* MBH. 13, 2742.

शैवद्वेपिकार्य 1) adj. *der eine kleine Sünde (उपपातक) begangen hat* NĪRADA in DĀ. 164, 2. Die grammatische Form wäre शैवद्वेपिकार्यक. — 2) n. (von उपपात oder उपपातक) Titel eines Upāṅga bei den Gāna H. 243, Sch.

शैवद्वेपिकार्य adj. = उपपाडुक BURN. Lot. de la b. l. 394. शैवद्वेपिकार्य Intr. 593 ist wohl nur ein Druckfehler.